

Date: May 27, 2023

To,

The Manager,

Department of Corporate Services (DCS-Listing)

BSE Limited

PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street,

Mumbai- 400001 Scrip Code: 531717 The Manager,

Listing Compliance

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, C-1, Block G, BandraKurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

Symbol: VIDHIING

Dear Sir/Madam,

Ref.: Company Code: BSE - 531717, NSE Symbol: VIDHIING

Sub: Copy of publication of Audited Financial Results for the fourth quarter and financial year ended March 31, 2023 in Newspapers

In terms of Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Company has published the Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the fourth quarter and financial year ended March 31, 2023 which have been considered, approved and taken on record by the Board of Directors, at its meeting held on Friday, May 26, 2023 in 'Business Standard' (English) edition dated May 27, 2023 & in 'Mumbai Lakshadeep' (Marathi) edition dated May 27, 2023.

Further, in pursuance of Regulation 30 read with Schedule III (A) (12) please find enclosed the copy of Newspaper articles as published in abovementioned newspapers.

Please take the same on your record.

Thanking you,

For Vidhi Specialty Food Ingredients Limited,

Bipin M. Manek Managing Director DIN: 00416441

Place: Mumbai

Encl.: As above.

Vidhi Specialty Food Ingredients Ltd.

RegdOff.:

Factory:

 E/27, Commerce Centre, 78, Tardeo Road,
 59/B & 68, M.I.D.C. Dhatav, Roha

 Mumbai 400034, India Tel: + 91 22 6140 6666 (100 Lines)
 Dist: Raigad, Maharashtra 402116, India

 Fax: + 91 22 2352 1980, E-mail: mitesh.manek@vidhifoodcolors.com
 CIN: L24110MH1994PLC076156

Website: https://vidhifoodcolors.com/

M/S. SHREE HARI CHEMICALS EXPORT LTD.

Regd. Office: A/8, MIDC, Industrial Area, Mahad Dist: Raigad (Maharashtra) CIN: L99999MH1987PLC044942, Tel No. 02145-233492,

e-mail: info@shreeharichemicals.in, website: www.shreeharichemicals.in

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st March, 2023

(<. In lacs) (Except EPS)								
	Q	UARTER ENDE	YEAR ENDED					
Particulars	31.03.2023 AUDITED	31.12.2022 UNAUDITED	31.03.2022 AUDITED	31.03.2023 AUDITED	31.03.2022 AUDITED			
1 Income From Operation (Net)	3,095.06	3,918.84	2,562.80	10,257.50	7,644.51			
Net Profit/(Loss) From Ordinary Activities (Before Tax, Exceptional And Extrordinary Items)	-174.77	-1,285.78	3.91	-2,644.92	199.71			
3 Net Profit/(Loss) For The Period Before Tax (After Extra Ordinary Items)	-174.77	-1,285.78	3.91	-2,644.92	199.71			
4 Net Profit/(Loss) For The Period After Tax (After Extra Ordinary Items)	-174.77	-1,285.78	3.91	-2,644.92	106.39			
5 Total Comprehensive Income After Tax	-106.90	-967.57	-4.41	-1,960.94	69.98			
6 Paid Up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- Each)	444.63	444.63	444.63	444.63	444.63			
7 Earning per share (of Rs. 10/- each)								
Basic:	-2.40	-21.76	-0.10	-44.10	1.57			
Diluted:	- 2.40	-21.76	-0.10	-44.10	1.57			
Notes:								

- The financial results of the Company have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015 (|ND-AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable
- The above results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on May 25, 2023.
- The Company operates in a single business segment and therefore, has only one reportable segment in accordance with Ind AS 108 "Operating Segments"
- The figures for the previous period has been regrouped/reclassified, wherever necessary in order to conform to the current grouping/classification.

By Order of the Board for SHREE HARI CHEMICALS EXPORT LTD. B. C. AGRAWAI

Place : Mumbai DATE: May 25, 2023 CHAIRMAN & MANAGING DIRECTOR [DIN:00121080]

Uniparts India Limited Registered Office: Gripwel House, Block-5, Sector- C 6 & 7, Vasant Kunj, New Delhi 110070

Extract of Audited Chandeless and Audited Consolidated financial years to few the greatest and great and all 21st March 2002

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY BRANCH AT DINDOSHI S.C. SUIT NO. 48 OF 2021

BANK OF INDIA, A Banking Company incorporated under the Banking Companies (Acquisition & Transfer Of Undertaking) Act, 1970 having their Head Office at Star House, C-5, "G" Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 and one of their Branches at Ramdas Nayak Marg (Bandra) having address at 44, R.N. Marg, Bank of India Building, Bandra West, Mumbai 400 050 PI AINTIFF

1. Ms. Priva Gautam Ingole Flat No. 6, Ganesh Nagar, Opp. Shivshakti Public School, Rodha Operator, Boisar, Thane 401 501

2. Mr. Gautam Shriram Ingole Flat No. 6, Ganesh Nagar, Opp. Shivshakti Public School, Rodha Operator, Boisar, Thane 401 501

1. Ms. Priya Gautam Ingole 2. Mr. Gautam Shriram Ingole

(The Defendant above named) Take Notice that, this Hon'ble Court will be moved before this Shri, A.V. Dhuldhule presiding in the Court Room No. 5 on 15.06.2023 at 11:00 0'clock in the forenoon by the

abovenamed Plaintiff for the following reliefs: THE PLAINTIFF THEREFORE PRAYS :-

- (a) that the Defendants be ordered and decreed to pay to the Plaintiffs, jointly and severally, a sum of Rs. 1,77,448.90 (Rupees One Lakh seventy seven thousand four hundred forty eight and Ninety nine paise only) upto 30/11/2019 under the Education Loan Facility Account, together with further interest from the date of filing of the suit till payment and or realization as per the particulars of Claim annexed and marked Exhibit "L" to the Plaint:
- (b) that pending the hearing and final disposal of the suit, this Hon'ble Court be pleased to issue Warrant of Attachment before Judgment, under Order 21 rule 48 of the Code of Civil Procedure, 1908, against the Defendants attaching their salary.
- (c) for interim and ad-interim reliefs in terms of prayers (a) and (b) above;
- (d) for costs of the Suit; and
- (e) for such further and other reliefs as the nature and circumstances of the case may require;

Given under my hand and seal of this Hon'ble Court,

Dated this 01st day of March, 2023 For Registrar City Civil Court, at Dindosh

Mr. BIJU N. JACOB Advocate for Plaintiff/s

405, Birya House, 265, Bazargate Street, Fort, Mumbai - 400 001.



Seal

Corporate Office: 1st Floor, B 208, A1 & A2, Phase-II, Noida-201305, (U.P.), India, Tel: +91 120 4581400 CIN: L74899DL1994PLC061753 Email: compliance.officer@unipartsgroup.com; Website: www.unipartsgroup.com

UNIPARTS

Extract of Audited Standarone and Audited Consolidated financial results for the quarter and year ended 31% March 2023 (INR in Millions)										
Particulars				CONSOLIDATED						
		Quarter Ende	d	Year Ended		Quarter Ended			Year Ended	
	31-03-2023 Audited	31-12-2022 Unaudited	31-03-2022 Audited	31-03-2023 Audited	31-03-2022 Audited	31-03-2023 Audited	31-12-2022 Unaudited	31-03-2022 Audited	31-03-2023 Audited	31-03-2022 Audited
Total Income from operations	2,160.21	2,357.23	2,256.81	9,292.36	8,826.25	3,282.36	3,311.81	3,465.32	13,660.21	12,274.24
Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	620.79	411.38	526.71	1,850.75	1,489.69	594.35	737.96	593.62	2,682.32	2,293.16
Net Profit/(Loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	620.79	411.38	526.71	1,850.75	1,489.69	594.35	737.96	593.62	2,682.32	2,293.16
Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	543.55	300.26	480.22	1,495.25	1,212.64	453.11	563.09	453.12	2,048.93	1,687.80
Total Comprehensive income for the period	593.46	290.52	472.00	1,479.62	1,198.09	502.72	490.34	435.61	1,937.80	1,653.83
Paid-up Equity Share Capital (face value of Rs.10/- per share)	446.20	446.20	446.20	446.20	446.20	446.20	446.20	446.20	446.20	446.20
Reserve (excluding Revaluation Reserves) as at Balance Sheet date				4,540.34	3,583.48				7,860.04	6,406.17
EARNINGS PER EQUITY SHARE OF FACE VALUE OF Rs.10 EACH				•						
Basic (In Rs.)	12.30	6.77	10.83	33.81	27.43	10.25	12.71	10.18	46.32	38.17
Diluted (In Rs.)	12.04	6.65	10.64	33.13	26.87	10.04	12.48	10.04	45.40	37.40

Notes:

No.

- The above is an extract of the detailed format of Statement of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The detailed Financial Results and this extract were reviewed and recommended by the Audit committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meeting held on May 25, 2023. The full format of Statement of the Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (https://www.unipartsgroup.com) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com)
- The financial results of the Company for the year ended March 31, 2022 were audited by Rakesh Banwari and Co., Chartered Accountants, the previous auditors who expressed an unqualified opinion.
- The Company operates primarily in the business of manufacturing of Linkage Parts and Components for Off-Highway Vehicles. Chief Operating Decision Maker (CODM), evaluates the Company's performance, based on the analysis of the various performance indicators of the Company, the Chief Operating Decision Maker (CODM) has decided that there is no reportable segment for the Company.
- The Board of Directors of the Company at its meeting held on 25th May, 2023, has declared Second interim Dividend of Rs. 6.00/- per share on Equity Share of Rs. 10/- each for the Financial Year 2022-23. The same will be payable to those shareholders who hold the equity shares of the Company on the record date i.e. 07 June, 2023. As alongwith first interim dividend of Rs. 8.25/- per share, works out to a total dividend of Rs. 14.25/- per share for the year

FOR AND ON BEHALF OF THE BOARD GURDEEP SONI

> Chairman & Managing Director DIN: 00011478

Place: Gurugram Date: 25th May, 2023



GATEWAY DISTRIPARKS LIMITED

[formerly known as GATEWAY RAIL FREIGHT LIMITED]

Registered Office: Sector - 6, Dronagiri, Taluka - Uran, District - Raigad, Navi Mumbai - 400 707 CIN: L60231MH2005PLC344764

Ph: +91 22 2724 6500 Fax: +91 22 2724 6538, E-mail: investors@gatewaydistriparks.com Website: www.gatewaydistriparks.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

(Rs. in Lakhs)

						(RS. III Lakiis)	
		Standalone		Consolidated			
Particulars	Quarter ended 31/03/2023	Year ended 31/03/2023	Corresponding 3 months ended 31/03/2022 in the previous year	Quarter ended 31/03/2023	Year ended 31/03/2023	Corresponding 3 months ended 31/03/2022 in the previous year	
Total income from operations	36,765.17	1,39,605.72	35,511.91	37,697.08	1,42,094.20	35,905.39	
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	6,717.64	23,972.86	6,731.06	6,958.87	24,130.66	6,782.22	
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	6,613.22	23,583.23	8,475.95	6,861.53	24,190.17	8,520.81	
Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	6,628.94	23,570.30	8,508.56	6,877.02	24,177.32	8,553.03	
Equity Share Capital	49,964.38	49,964.38	49,964.38	49,964.38	49,964.38	49,964.38	
Reserves (excluding Revaluation Reserve)	1,24,285.72	1,24,285.72	1,10,708.30	1,27,695.42	1,27,695.42	1,13,711.36	
Earnings Per Share of Rs.10/- each (for continuing and discontinued operations)							
Basic:	1.32	4.72	1.69	1.37	4.84	1.70	
Diluted:	1.32	4.72	1.69	1.37	4.84	1.70	

NOTES

Place: New Delhi

Dated: May 26, 2023

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites - www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.gatewaydistriparks.com
- The above audited financial results for the Quarter and Year ended March 31, 2023, have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on May 26, 2023. The Statutory Auditors have given an unqualified report on the above results.

On behalf of the Board of Directors For Gateway Distriparks Limited

Prem Kishan Dass Gupta Chairman and Managing Director

PRAKASH STEELAGE LIMITED

CIN: L27106MH1991PLC061595

Regd. Office: 101, 1st Floor, Shatrunjay Apartment, 28, Sindhi Lane, Nanubhai Desai Road, Mumbai - 400 004.

Email: cs@prakashsteelage.com Website: www.prakashsteelage.com Tel. No.: 022 66134500 Fax No.: 022 66134599

Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023

					(n	IS. III LAKIIS)
Sr.			Quarter Ende	Year	Ended	
No.	Particulars	31.03.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.2022 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited
1	Total income from operations (net)	3,143.43	2,732.42	1,603.10	9,657.20	8,573.76
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before tax, Exceptional and/or extraordinary items)	(97.68)	167.21	(96.91)	308.60	3,904.41
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or extraordinary items)	(97.68)	167.21	12,301.23	308.60	16,302.55
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or extraordinary items)	8.32	167.21	12,349.09	414.61	16,350.41
5	Total Comprehensive Income for the period					
	[(Comprising of Profit for the year (after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax))]	13.94	164.55	12,344.59	412.23	16,339.75
6	Paid-up equity share capital	1,750.00	1,750.00	1,750.00	1,750.00	1,750.00
	(Face Value of the Share : Re.1/- each)					
7	Earnings per share					
	(Face Value of Share :Re1/- each)					
	(for continuing and discontinued operation)					
	(a) Basic	0.00	0.10	7.06	0.24	9.34
	(b) Diluted	0.00	0.10	7.06	0.24	9.34

- The statement of financial results has been prepared with the Indian Accounting Standards (Ind As) prescribed under section 133 of Companies Act 2013 with relevant rules issued there under and recognised accounting practices and policies to the extent
- The above results have been reviewed and recommended by the audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on 26 May, 2023 and have been subjected to a limited review of statutory auditors of the Company,
- The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Company's website (www.prakashsteelage.com) and the Stock Exchange website's (www. nseindia.com and www.bseindia.com).

By order of the Roard For Prakash Steelage Ltd. Ashok M. Seth

CFO & Executive Director

Place : Mumbai Date : 26th May, 2023

VIDHI SPECIALTY FOOD INGREDIENTS LIMITED

ICIN: L24110MH1994PLC0761561

Registered Office: E/27, Commerce Center 78, Tardeo Road, Mumbai-400034 Phone No : 022-6140 6666: Fax No : 022- 23521980

Website: www.vidhifoodcolors.com; Email id: mitesh.manek@vidhifoodcolors.com

VIDHI Extract of Audited Financial Results for the Quarter and financial year ended March 31, 2023

(nupees iii Lakiis							
		Standalone		Consolidated			
Particulars	Quarter Ended March 31, 2023 (Audited)	Financial Year ended March 31, 2023 (Audited)	Quarter Ended March 31, 2022 (Audited)	Quarter Ended March 31, 2023 (Audited)	Financial Year ended March 31, 2023 (Audited)	Quarter Ended March 31, 2023 (Audited)	
Total income from operations	9,007.27	40,520.28	14,598.33	9,007.27	40,520.28	14,598.16	
Net Profit for the period							
(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,111.35	4,995.45	1,826.03	1,103.51	4,979.95	1,820.05	
Net Profit for the period before tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	1,111.35	4,995.45	1,826.03	1,103.51	4,979.95	1,820.05	
Net Profit for the period after tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	886.23	3,785.50	1,384.47	878.39	3,770.00	1,378.49	
Total Comprehensive Income for the period							
[Comprising Profit for the period (after tax)							
and other Comprehensive Income (after Tax)]	880.46	3,788.75	1,392.84	873.91	3,773.25	1,386.86	
Equity share capital							
(Face Value of Equity Share Rs. 1/-Per Share)	499.45	l	499.45	499.45	499.45	499.45	
Other Equity		24,639.25			24,572.69		
Earnings Per Share (of Rs.1/- each)							
(for continuing operations)							
Basic:	1.76	7.59	2.79	1.75	7.55	2.78	
Diluted:	1.76	7.59	2.79	1.75	7.55	2.78	
Note ·		•					

- The consolidated results for the guarter and year ended 31st March 2023 were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in it's meeting held on 26th May 2023. The above results for the year ended 31st March 2023 have been audited by statutory auditors of the Company in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. The Company operates in single business segment namely manufacturing and trading of food colors and chemicals. Hence, no
- separate disclosure as per "Ind AS-108" is required for the Operating segment. The Board of Directors at its meeting held on 26th May, 2023, has recommended Final Dividend of Rs. 0.40/- per equity share of Re. 1/- each fully paid up, (i.e. 40%), for the Financial Year 2022-23 aggregating to Rs. 199.78 Lakhs.
- The figures of the guarters ended 31st March 2023 and 31st March 2022 are balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended on 31st March 2023 and 31st March 2022 (Ind AS) respectively and the published year to date Ind AS figures upto third guarters ended on 31st December 2022 and 31st December 2021 respectively, which were subjected to a limited
- Previous period's figures have been regrouped / reclassified, wherever necessary to make them comparable with the current period

Place: Mumba Date: May 26, 2023

Sd/ Chairman & Managing Director DIN: 00416441



Imagicaaworld Entertainment Limited

CIN: L92490MH2010PLC199925

Registered Office: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka- Khalapur, District- Raigad, Pin-410 203 Website: www.imagicaaworld.com, E-mail: compliance@imagicaaworld.com

> **EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

(Rs. in Lakhs except EPS Data

			CONSOLIDATED				
Sr.	Particulars	For the Quarter ended	For the year ended	Corresponding Quarter ended			
No.		31.03.2023 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)			
1	Total Income from operations	5,389.45	25,055.05	3,314.08			
2	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (loss) for the period before Tax	13,844.22	16,632.43	(3,068.35)			
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (loss) for the period after Tax	(35,595.39)	16,106.98	(3,068.35)			
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	(15,988.02)	35,714.35	(3,068.35)			
	for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(15,986.55)	35,726.50	(3,065.92)			
6	Equity Share Capital	41,153.46	41,153.46	8,843.65			
7	Reserves (excluding revaluation reserves as shown in the balance sheet of previous year)		(17,637.05)	-			
8	Earning per share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)- Basic:	(4.70)	10.55	(3.48)			
	Diluted:	(4.72) (4.39)	9.80	(3.48)			

		STANDALONE					
Sr.	Particulars	For the Quarter ended	For the year ended	Corresponding Quarter ended			
No.		31.03.2023 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)			
1	Total Income from operations	5,389.44	25,055.04	3,314.08			
2	Net Profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (loss) for the period after Tax	(35,579.85)	16,139.03	(3,918.10)			
0	(after Exceptional and/or Extraordinary items)	(15.972.48)	35.746.40	(3.918.10)			

- a) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting: held on May 26,2023
- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidate Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.imagicaaworld.com
- The figures for the previous periods have been regrouped/rearranged wherever necessary to confirm current period's classification

For and on behalf of the Board of Directors Rajesh Malpani Chairman

Place: Maharashtra Date: May 26, 2023

Adfactors 101















बैंक ऑफ़ इंडिया Bank of India

मुंबई मुख्य शाखा: ७०-८०, महात्मा गांधी रोड, पोस्ट बॉक्स क्र.२३८, मुंबई-४००००१. दुर::0२२-२२६२३६५६, २२६७४३१० / २२६७३०६५ ई-मेल:MumbaiMain.MumbaiSouth@bankofindia.co.in

परिशिष्ट-४ (पहा नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस अन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा** यांचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत ०२.०३.२०२३ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार **श्री. अमित अशोक राणे** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम खालील तक्त्यात नमुद केलेली रक्कम अधिक व्याज आणि इतर लागू शुल्क

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा ताबा २५ मे, २०२३ रोजी घेतलेला

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ इंडिया, मुंबई** मुख्य शाखा यांच्याकडे देय रक्कम खालील तक्त्यात नमुद केलेली रक्कम अधिक १८.०१.२०२३ पासून आणि इतर लागू शुल्क आणि त्यावरील व्याज जमा करावे.

प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतृदी अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

3.		`
रक्रम रु.	व्याजदर	प्रतिभुत मालमत्तेचे वर्णन
रु.१६,६०,२१७.१४ (रुपये सोळा लाख साठ हजार दोनशे सतरा आणि	9.20%	प्लॅट क्र.२०८, २रा मजला, ए विंग, श्री सद्गुरू छावा इमारत, सुनिल नगर, आयरेगाव, डॉबिवली पुर्व, गाव आयरे, तालुका कल्याण, जल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१ आणि चतुस्मिमा: उत्तरेस:
पैसे चौदा फक्त)		सर्वोदय सृष्टी इमारत २; दक्षिणेसः मोकळी जागा; पुर्वेसः मोकळी जागा; पश्चिमेसः साई शांती कोहौसो.
रु.१२,८६,४२९.६० (रुपये बारा लाख	११.३५%	फ्लॅट क्र.२०७, २रा मजला, ए विंग, श्री सद्गुरू छाया इमारत, सुनिल नगर, आयरेगाव, डोंबिवली पुर्व, गाव आयरे, तालुका
शहाऐंशी हजार चारशे एकोणतीस आणि पैसे		कल्याण, जल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१२०१ आणि चतुसिमा: उत्तरेस: सर्वोदय सृष्टी इमारत २; दक्षिणेस: मोकळी जागा; पुर्वेस: मोकळी जागा; पश्चिमेस: साई शांती कोहौसो.
साठ फक्त) ठिकाण: मुंबई		जागा; पाश्चमसः साइ शाता काहासा. सही/-

निबंधकांकरित

दिंडोशी येथील मुंबई शाखेत मुंबई शहर दिवाणी न्यायालयात

दिनांक: २५.०५.२०२३

एस.सी. दावा क्र.४८/२०२१ **बँक ऑफ इंडिया.** बँक सहकारी संस्था, बँकिंग कंपनी (उपक्रमाचे प्राप्ती व हस्तांतरण) कायदा १९७० अंतर्गत स्थापन, **मुख्य कार्यालय**: स्टार हाऊस, सी-५, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१ आणि <mark>त्यांचे शाखा कार्यालयापैकी एक रामदास नायक मार्ग</mark> (वांद्रे) शाखा पत्ता: ४४, आर.एन. मार्ग, बँक ऑफ इंडिया इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई-

१. कमारी प्रिया गौतम इंगोले

. फ्लॅट क्र.६, गणेश नगर, शिवशक्ती पब्लिक स्कूल समोर, रोधा ऑपरेटर, बोईसर, ठाणे-४०१५०१.

म्लॅट क्र.६, गणेश नगर, शिवशक्ती पब्लिक स्कूल समोर, रोधा ऑपरेटर, बोईसर, ठाणे-४०१५०१

१. कुमारी प्रिया गौतम इंगोळे

२. श्री. गौतम श्रीराम इंगोळे

. नोंद असावी की, खालील सहाय्यतेकरिता वरनामित फियाँदीद्वारे १५.०६.२०२३ **रोजी स.१**१.००वा न्यायालय कक्ष क्र.५ मध्ये न्यायाधिश श्री. ए.व्ही. धुलधुले यांच्या अखत्यारीत सदर न्यायालय

चालविले जाईल. फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

- अ. असे की, खाली जोडलेले प्रकरण 'एल' मधील दाव्याचे तपशिलानुसार रक्कम जमा होईपर्यंत व्याजासह एकत्रित दिनांक ३०.११.२०१९ रोजी देय थकबाकी रक्कम रु.१,७७,४४८.९० (रुपये एक लाख सत्त्याहत्तर हजार चारशे अट्ठेचाळीस आणि पैसे नव्वद फंक्त) ही रक्षम फिर्यादींकडे प्रतिवादींनी संयुक्तपणे किंवा वेगवेगळेपणे जमा करण्याबाबत सदर न्यायालयाने आदेश व हकुमनामा मंजुर करावा.
- . ज्याञर्थी वर नामित फिर्यांदीनी तम्ही वर नामित प्रतिवादींच्या विरोधात दिवाणी प्रक्रिया १९०८ चे सांकेतांकाचे आदेश २१ चे नियम ४८ अंतर्गत दावा संदर्भात सदर मा. न्यायालयात याचिका
- क. असे की, वरील विनंती (अ) व (ब) मधील अंतरीम व अधअंतरीम सहाय्य फिर्यादींना मान्य
- इ. प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसार अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे. माझे हस्ते व सदर न्यायालयाच्या शिक्क्यानिशी देण्यात आले.

आज दिनांक ०१ मार्च, २०२३

शहर दिवाणी न्यायालय, दिंडोशी ^{मुद्रक} श्री. बिज़ु एन. जेकब ४०५, बिर्या हाऊस, २६५, बझारगेट स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१

एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएन: एल६७१२०एमएच१९९४पीएलसी०८००३९ **नोंदणीकृत कार्यालय:** २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई–४०००२१ दर.:९१-२२-४००२४७८५/८६. फॅक्स:९१-२२-२२८७४७८७. वेबसाईट:www.lkpsec.com, ई-मेल:ho_compliance@lkpsec.com

वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची एकोणतीसावी (२९वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २० जून, २०२३ रोजी स.११.३०वा. (भापवे) कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदीनसार (कायदा) आणि एमसीए सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१ आणि १४ डिसेंबर, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ में २०२० १५ जानेवारी २०२१ व १३ में २०२२ (सेबी परिपत्रके) नसार २९व्या एजीएम घेण्याच्या सभेच्या सूचनेत (सूचना) नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ-व्हिज्यअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनीच्या सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय होणार आहे. २९व्या एजीएमकरिता संभव्य ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ आहे. एमसीए पौरपत्रके व सेबी परिपत्रकाच्या पूर्ततेनसार वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल व सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीटार (डीपी)/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात ॲड्रोईट कॉपॉरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.lkpsec.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०. सधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ चे नियम ४४ (सेबी लिस्टींग रेग्यलेशन्स) नसार नोंद दिनांक मंगळवार, १३ जून, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सीडीएसएलच्या <u>www.evotingindia.com</u> ई-बोटिंग माध्यमातून सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल. ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया/माहिती सूचनेत नमुद

याबाबत पृढे सुचित करण्यात येत आहे की:

- रिमोट ई-वोटिंग शुक्रवार, १६ जून, २०२३ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि सोमवार, १९ जून, २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. सोमवार, १९ जून, २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवेनंतर विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग मान्य असणार
- ई-वोटिंग उद्देशाकरिता नोंद दिनांक मंगळवार, १३ जून, २०२३ आहे. बुधवार, १४ जून, २०२३ ते मंगळवार, २० जून, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत
- कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येतील. सदस्यांना सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून एजीएम प्रारंभापुर्वी ३० मिनिटे आणि
- निर्धारित वेळेनंतर व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहता येईल आणि ज्यांनी रिमोट ई-
- वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही किंवा त्यांना रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता
- येणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थिती राहण्याची माहिती सूचनेत नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्य व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग
- ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सीडीएसएल किंवा फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा
- किंवा १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करावा. वित्तीय कायदा २०२० द्वारे दिलेल्या बदलानुसार त्यांचे भागधारकांना देण्यात येणाऱ्या लाभांशावर विहित दराने कंपनीकडून कर देणे आवश्यक आहे. भागधारकाच्या निवासी स्थितीनुसार करधारणा दर निश्चित असतील. तद्नुसार कर कपातीनंतर अंतिम लाभांश
- एजीएम सूचना वितरण पुर्तता दिनांक २६ मे, २०२३ आहे.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २६ में, २०२३

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद केलेले नाही त्यांनी विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करून घ्यावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनीचे आर ॲण्ड टी प्रतिनिधीकडे नोंद करावे जेणेकरून विद्यत स्वरुपात स्चनेसह वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील. वेळेवर पत्र व्यवहार मिळण्यासाठी कंपनी/डीपी/आरटीएकडे त्यांचे अद्यायावत ई–मेल नोंद करावे

एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेडकरिता

Wanted Urgently

A reputed and fast-growing liquor distributor requires following staff on urgent basis for Mumbai, Thane and Palghar region

- 1. Manager
- 2. Salesman for IMFL & country liquors
- 3. Sr. Accountant
- 4. Jr. Accountant
- 5. Clerk (For Excise documentation)
- 6. Delivery boys

Interested candidates are requested to send detailed resume on

bmtraders1044@gmail.com WhatsApp on 8007002724

बैंक ऑफ़ इंडिया BOI

मंबर्ड मख्य शाखा: ७०-८०. महात्मा गांधी रोड. पोस्ट बॉक्स क्र.२३८. मंबई-४००००१ दुर.:0२२-२२६२३६५६, २२६७४३१० / २२६७३०६५ ई-मेल:MumbaiMain.MumbaiSouth@bankofindia.co.in

परिशिष्ट-४ (पहा नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा** यांचे प्राधिकृत . अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२ मन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत ०१.०३.२०२३ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री गोहमद अब्दुल हसेन लोखंडवाला (श्री. मोईझ मोहम्मद लोखंडवाला यांचे कायदेशीर वारसदार), श्रीमर्त निमना एम. (श्री. मोईझ मोहम्मद लोखंडवाला यांचे कायदेशीर वारसदार) व श्री. मुस्तफा एम. (श्री. मोईझ मोहम्मद लोखंडवाला यांचे कायदेशीर वारसदार) यांना सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू.२,९८,२६,७७७.८१ (रूपये दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख सव्वीस हजार सांतशे सत्त्याहत्तर आणि पैरं **एक्याऐंशी फक्त)** अधिक व्याज आणि इतर लागू शुल्क जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचिर करण्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) पहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असर् अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा २५ मे, २०२३** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार कर नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा** यांच्याकडे देय रक्कम **रू.२,९८,२६,७७७.८१** अधिक २८.०२.२०२३ पासून उर्वरित मासिकासह १२.६०% प्रतीवर्ष दराने व्याज

आणि इतर लागू शुल्क आणि त्यावरील व्याज जमा करावे. प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

प्रतिभुत मालमत्तेचे वर्णन

ड्युप्लेक्स फ्लॅट क्र.१४०१, १४वा व १५वा मजला, सी विंग, लोखंडवाला रेसिडेन्सी, वस्ळी, महाराष्ट्र-४०००१८ आणि **चतुसिमाः उत्तरेसः** समृद्धी कॉम्प्लेक्स; **दक्षिणेसः** बांधकाम चालु असलेली इमारत; पुर्वेसः रस्ता;

ठिकाण: मुंबई दिनांक: २५ं.०५.२०२३

प्राधिकृत अधिकारी (बँक ऑफ इंडिया)



प्राधिकृत अधिकारी (बँक ऑफ इंडिया)

रोज वाचा

दै. 'मुंबई

लक्षदीप'

Valson Industries Limited MANUFACTURER OF ART SILK SYNTHETIC YAR!

CIN No. L17110MH1983PLC030117 REGD.OFFICE: 28. Bldg No.6. Mittal Industrial Estate, Sir M. V. Road, Andheri (E), Mumbai 400059. Phone No : 40661000 Fax : 91-022-40661199 Email : pritesh@valsonindia.com

Statement of Audited Results for the Quarter and Year Ended 31/03/2023

	Quarter Ended	Corresponding 3 months	Year to date figures for the	Year ended
Particulars		ended in the previous year	current period ended	
	31-Mar-23	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-22
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income from Operations (net)	3,276.31	3,344.32	13,096.22	11,502.28
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	21.51	13.82	1.80	(117.18)
Net Profit / (Loss) for the period after tax (after	21.51	13.82	1.80	(117.18)
Extraordinary Items)				
Equity Share Capital	766.08	766.08	766.08	766.08
Reserve (excluding Revaluation Reserves as shown in	-	-	-	1,812.53
the Balance Sheet of previous year)				
Earnings Per Share (before extraordinary items)				
(of Rs. 10/-each):				
(a) Basic	0.28	0.18	0.02	(1.53)
(b) Diluted	0.28	0.18	0.02	(1.53)
Earnings Per Share (after extraordinary items)				
(of Rs. 10/-each):				
(a) Basic	0.28	0.18	0.02	(1.53)
(b) Diluted	0.28	0.18	0.02	(1.53)

The above is an extract of the detailed format of quarter and year ended $31^{\rm st}$ March 2023 audited financial results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websit www.bseindia.com) and company website (www.valsonindia.com).

For Valson Industries Ltd sd/

Suresh N. Mutreja Place: Mumbai Chairman & Managing Director



महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड

(डी.पी. जिंदाल ग्रप कंपनी) सीआयएन : एल९९९९एमएच१९८८पीएलसी०८०५४५ नोंदणीकृत कार्यालय: पाईप नगर, गाव- सुकेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड,

तालुका रोहा, जि. रायगड - ४०२१२६, महाराष्ट्र. दूर.क. +९१ २१९४ २३८५११, २३८५१२, २३८५१६ फॅक्सः +९१ २१९४ २३८५१३ **कॉर्पोरेट कार्यालय:** प्लॉट क्र.३०, संस्थात्मक सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२००३, हरियाणा **अंतरिम कॉर्पोरेट कार्यालय :** प्लॉट क्र.१०६, संस्थात्मक सेक्टर - ४४, गुरुग्राम-१२२००३ हरियाणा दूर.क.: +९१ १२४ ४६२४०००, २५७४३२६, फॅक्स : +९१ १२४ २५७४३२७ ई-मेल: secretarial@mahaseam.com; वेबसाईट: www.jindal.com

टपाल मतदान आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ११० आणि इतर लागू तरतुदी, जर असतील तर, सहवाचिता कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) च्या अनुषंगाने आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) . एयलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टींग रेग्यलेशन्स), सर्वसाधारण सभेवरील सचिवीय प्रमाण (एसएस-२), वेळोवेळी सधारित केल्यानसार आणि सहकार मंत्रालयाने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार (एमसीए) सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी / ई-मतदानाद्वारे टपाल मतदान प्रक्रिया आयोजि एयासाठी सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२० ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ आणि ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२ (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके' म्हणून संबोधले जाते) २६ मे २०२३ च्या टपाल मतदान सूचनेत नमूद केलेले उराव केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यम (रिमाट ई-वोटिंग) टपाल मतदानाद्वारे पारित करण्याचा प्रस्ताव आहे.

कायद्याच्या संबंधित तरतुर्दीनुसार आणि एमसीए परिपत्रकानुसार, टपाल मतदान सूचना आणि रिमोट ई-व्होटिंगच्या सूचना केवळ त्या सर्व सदस्यान ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत, ज्यांचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरीज/ मध्ये नोंदणीकृत आहे. डिपॉझिटरी सहभागीदार/ कंपनी निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए)) आणि ज्यांचे नाव १९ मे २०२३ च्या निश्चित तारखेनुसार सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदवले गेले आहे. निश्चित तारखेला सदस्य नसलेली व्यक्ती केवळ माहितीच्या उद्देशाने टपाल मतदान सूचना हाताळेल.

एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतेनुसार, टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सूचनेची वास्तविक प्रत आणि भरणा केलेल्या व्यवसाय प्रतिसाद लिफाफा यासाठी भागधारकांना पाठविला जाणार नाही. टपाल मतदान आणि भागधारकांना त्यांची संमती किंवा असहमत फक्त रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे कळवणे आवश्यक आहे. टपाल मतदान सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती २६ मे २०२३ रोजी सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत, ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/ आरटीए/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत.

पाल मतदान सुचना कंपनीच्या www.iindal.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्वेंज अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर www.bseindia.com आणि www.nseindia.com वर अनुक्रमे देखील उपलब्ध असेल, जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध ॉशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे सदस्यांद्वारे मत देण्याची सविधा (ई-व्होटिंग) प्रदान केली जाईल आणि त्याची तपशीलवा

प्रक्रिया टपाल मतदान सूचनेत प्रदान केली गेली आहे. **रिमोट ई-वोटिंग कालावधी रविवार, २८ मे, २०२३ रोजी स. ०९.०० (भाप्रवे) पासून सुरू होईल आणि सोमवार, २६ जून, २०२३ रोजी सायं.०५.०० वाजता (भाप्रवे) संपेल**. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे ई-व्होटि -प्रदत अक्षम केले जाईल . रिमोट ई-व्होटिंगला सांगितलेली वेळ आणि तारखेपलीकडे परवानगी दिली जाणार नाही. या कालावधीत, १४ ऑक्टोबर २०२२ च्या निश्चित तारखेनसार, वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सदस्य, टपाल मतदान सचनेत ठरावावर रिमोट ई

संपूर्ण टपाल मतदान प्रक्रिया रिमोट ई-व्होटिंगच्या माध्यमातुन निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासनीस म्हणून कंपनीने सुश्री ज्योर्त शर्मा (एफसीएस ८८४३), मालक मे. जेव्हीएस असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. ज्या सदस्यांनी आपला ई-मेल पत्ता कंपनी/ आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंदणीकृत केलेला नाही ते आता अलंकित असाइनमेंट्स लिमिटेडला विनंती पाठवून किंवा rta@alankit.com वर ईमेल करून नोंदणी करू शकतात. डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडेच नोंदवावा, नोंदणीकत ई-मेल पत्ता भविष्यातील संप्रेषणे पाठवण्यासाठी वापरला जाईल.

टपाल मतदानाचे निकाल २८ जून २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केले जातील. तपासनीसाच्या अहवालासह नमूद केलेले निकाल कंपनीच्या वेबसाइटवर जसे की www.jindal.com वर देखील ठेवले जातील आणि बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाला देखील

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्तो पुस्तिका पाह शकता किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८००२२४४३० वर कॉल करू शकता किंवा कु. पह्नवी म्हात्रे यांना evoting@nsdl.co.inे वर विनंती पाठवा. तक्रारी कंपनीला secretarial@mahaseam.com वर देखील संबोधित केल्या जाऊ शकतात.

> महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडकरिता राम जी निगम

JINDAL

कंपनी सचिव सदस्यत्व क्र.एसीएस-१८७६३

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

ठिकाण: मुंबई

दिनांक: २६.०५.२०२३

नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४. द्रध्वनी क्र.: ०२२-६१४०६६६६, फॅक्स: ०२२-२३५२१९८०,

– मेल:<u>mitesh.manek@vidhifoodcolour.com,</u> वेबसाईट:<u>www.vidhifoodcolour.com</u>

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल



	एकमेव			एकत्रित			
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	संपलेले वित्तिय वर्ष ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	संपलेले वित्तिय वर्ष ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9000.20	80420.2८	9849८.३३	9000.20	80420.2८	984९८.9६	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक							
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	9999.34	४९९५.४५	१८२६.०३	9903.49	8909.94	9८२०.०५	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक							
आणि / किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9999.34	४९९५.४५	१८२६.0३	9903.49	8909.94	9८२०.०५	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक							
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८८६.२३	30८५.५0	93८8.80	८७८.३९	3000.00	9302.89	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/							
(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	ζζ0.8ξ	30८८.७५	9397.८४	८७३.९१	३७७३.२५	93८६.८६	
समभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मूल्य रू.१/- प्रत्येकी)	899.84	899.84	899.84	899.84	899.84	899.84	
इतर समभाग		२४६३९.२५			२४५७२.६९		
उत्पन्न प्रतिभाग (रू.१/ – प्रत्येकी)(अखंडीत कार्यचलनाकरिता)							
मूळ	9.08	0.48	2.09	9.04	0.44	2.00	
सौमिकृत	9.08	0.48	2.09	9.04	0.44	2.00	
•							

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक २६ मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता निष्कर्षाचे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले.

सदर निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि लागू मयदित अन्य इतर लेखा योजनानुसार विहितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ इंडएएसनुसार तयार केले आहेत कंपनी एकमेव व्यवसाय विभाग नामे फुड कलर्स व केमिकल्सचे उत्पादन व व्यापारात कार्यरत आहे. म्हणून कार्यचलीत विभागाकरिता आवश्यक इंडएएस

१०८ नुसार कोणतेही वेगळे निवारण दिलेले नाही.

संचालक मंडळाने २६ मे, २०२३ रोजी झालेल्या सभेत रु.१९९.७८ लाख सरासरीचे वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता रु.१/– प्रत्येकी भरणा केलेले रु.०.४०/- प्रती समभागाचे (अर्थात ४०%) लाभांश घोषित केले आहे.

३१ मार्च, २०२३ व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे ३१ मार्च, २०२३ व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भातील लेखापरिक्षित आकडे (इंडएएस) आणि ३१ डिसेंबर, २०२२ व ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख इंडएएस आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधी/वर्षासह तुलनायोग्य करण्यासाठी आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरित

बिपीन एम. माणेक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक द्रीआयएन[,] ००४१६४४९

MANRAJ HOUSING FINANCE LIMITED Regd.Office: 3, Pushpa Apartment, General Vaidya Chowk, JALGAON - 425002. Tel - 0257-2226681-2-3.

CIN: L65922MH1990PLC055000 Statement of Audited Financial Results for the quarter and year ended 31/03/2023 (INR in Lakhs)

Year ended 31/03/2023 31/12/2022 31/03/2022 Audited 31/03/2023 31/03/2022 Audited Income from Operations a) Revenue From Operations 0.00 0.00 0.00 0.60 0.00 b) Other Income 1.77 1.77 1.77 7.14 6.85 Total Income (a+b)) 1.77 1.77 7.74 6.85 Expenses a) Cost of Material Consumed 0.00 0.00 0.00 0.00 0.00 b) Purchase of Stock in Trade 0.00 0.00 0.00 c) Changes in Inventories of finished goods Stock-in-trade and work-in Progress 0.00 0.00 0.00 0.00 d) Excise duty 0.00 0.00 0.00 0.00 e) Employee benefits expenses 2.72 2.68 2.26 10.46 13.22 0.00 0.00 0.00 0.00 g) Depreciation and amortisation expense 0.00 0.00 0.00 0.00 0.00 h) Other expenses (Any item excess 10 % of the total expenses relating to continuing operation to be shown separately) 2.74 2.58 3.28 10.75 10.75 21.21 Total Expenses 5.26 5.54 23.97 5.46 Profit/(Loss) before tax (1-2) -3.69 -3.49 -13.47 Tax expense a) Current Tax 0.00 0.00 0.27 0.00

0.00 0.00 0.00 0.27 b) Deferred Tax 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Total Tax expense 0.00 0.00 0.27 0.00 0.27 Profit/(Loss) for the period from continuing -17.39 -3.69 -3.49 -4.04 -13.47 operations (3-4) Other Comprehensive Income a) Items that will not be reclassified to 0.00 0.00 0.00 0.00 b) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Total Other Comprehensive Income net of Income tax 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Total Comprehensive Income for the period (5+6) -3.69 -3.49 -4.04 -13.47 -17.39 Paid-up equity share capital: (Face Value INR 10/- each 500.00 500.00 500.00 500.00 Reserves excluding revaluation reserves asper Balance Sheet of Previous year 549.55 -536.08 -536.08 -549.55 -536.08 Earning Per Share (EPS) (Face Value INR 10/-each)(not annualised) Basic: INR -0.07 -0.07 -0.27 -0.35 -0.08-0.35

Diluted: INR -0.07 -0.08 -0.27 -0.07 Statement of Assets and Liabilities Notes:-(INR in Lakhs The above Audited As at Financial Results have 31/03/202 31/03/202 Audited Audited been reviewed and recommended by the Audit Committee and Non-Current Assets approved and taken on (a) Property, Plant and Equipment 0.00 0.00 (b) Capital work in Progress 0.00 0.00 record by the Board of (c) Other Intangible Assets 0.00 0.00 Directors at their 0.00 (d) Financial Assets 0.00 meeting held on 7.64 (i) Non-current investments 25/05/2023. (ii) Long-term Loans and Advances 1028.59 1028.59 The figures for the last (e) Non Current Tax assets 0.32 0.30 quarter results are the (f) Other non-current assets 826.08 826.08 Total Non Current Asset 1862.63 1862.61 balancing figures 2 Current Assets between the audited 88.7 (a) Inventories figures in respect of the (b) Financial Assets full financial year and 0.3 0.30 (i) Trade and other receivables published year to date (ii) Cash & Cash Equivalents 0.94 1.5 0.83 0.91 figures up to the third (iii) Short-term Loans and advances (c) Other current Assets 0.00 0.00 quarter of the Total Current Assets 90.86 91.36 respective financial Equity And Liabilities This Statement has Equity (a) Équity Share Capital been prepared in 500.00 500.00 (b) Other Equity 0.00 accordance with the (i) Reserves and Surplus Companies (Indian 1.1 Other Reserves Accounting Standards) a) General Reserve Rules, 2015 (Ind AS) b) Profit & Loss Apropriation A/c -831.90 -818.43 Prescribed under c) Special Reserve u/s Section 133 of the 200.77 Total of Reserve & Surplus -549.55 -536.08 Companies Act, 2013 -36.08 Total Equity -49.55 Non-Current Liabilities (a) Financial Liabilities (i) Borrowings-from Bank 687.03

1289.07

0.00

0.00

19.35

0.00

0.00

0.00

8.09

8.09

2003.54

1995.45

1276.68

0.00

0.00

19.36

1983.07

(ii) Loans from related Parties

Total Non-Current Liabilities

Total Current Liabilities

Total Equity and Liabilities

Total Liability

(d) Other Non-Current Liabilities

(c) Current tax Liability (Net)

(d) Other current liabilities

(c) Deferred Tax Liabilities

(b) Provisions

2. Current Liabilities (a) Financial Liabilities

(b) Provisions

andother recognised accounting practices and policies to the extent applicable. The Statutory Auditors have carried out the audit for the year ended 31st March 2023. The Board of Directors

have not recommended 0.00 0.00 a dividend. 0.00 The Figures for the 6.48 previous period have 6.48 been regrouped

1989.55 wherever necessary. By Order of the Board For Manraj Housing Finance Limited

Managing Director

दिनांक : २६ मे २०२३ अक्षता वेंगुर्लेकर ठिकाण: गुरुग्राम